



**BIL/SE/2020-2021**

**14<sup>th</sup> August, 2020**

To,  
**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai – 400 001

**National Stock Exchange of India Ltd**  
5<sup>th</sup> Floor, Exchange Plaza  
Bandra Kurla Complex  
Bandra (E), Mumbai 400 051

Scrip Code: 502355

Trading Symbol: BALKRISIND

Dear Sir/Madam,

**Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.**

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement of the Unaudited Financial Results for the Quarter June, 2020 of the Company, approved at the Board Meeting held on Thursday, the 13<sup>th</sup> August, 2020, published in the Newspapers viz Business Standard and Sakal on Friday, 14<sup>th</sup> August, 2020.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,  
For **Balkrishna Industries Limited**

Sd/-  
**Vipul Shah**  
**Director & Company Secretary**  
**DIN: 05199526**

**Balkrishna Industries Ltd.**

**CIN No.: L99999MH1961PLC012185**

**Corporate Office : BKT House, C / 15, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, India.**

**Tel: +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99 www.bkt-tires.com**

**Registered Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad – 431 136, Maharashtra, India**

### Balkrishna Industries Limited

CIN NO: L99999MH1961PLC012185  
 Regd. Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad 431 136, Tel No.: +91 22 6666 3800, Fax: +91 22 6666 3898  
 Email : shares@bkt-tires.com, Website: www.bkt-tires.com

#### Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020

(Rs. In Lakhs)

Particulars	STAND ALONE				CONSOLIDATED			
	QUARTER ENDED		YEAR ENDED		QUARTER ENDED		YEAR ENDED	
	30-06-2020	31-03-2020	30-06-2019	31-03-2020	30-06-2020	31-03-2020	30-06-2019	31-03-2020
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total Income from operations	92872	135732	119348	478249	94261	137227	119893	481124
Net Profit / (Loss) For the period (before tax, Exceptional items)	16186	33877	25355	112284	17227	34631	25515	113952
Net Profit / (Loss) For the period before tax (after Exceptional items)	16186	33877	25355	112284	17227	34631	25515	113952
Net Profit / (Loss) For the period after tax (after Exceptional items)	12181	25730	17600	94498	13156	26470	17684	95965
Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	10143	20606	16270	86211	10877	20917	16328	86733
Equity Share Capital	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	3866
Other Equity (excluding Revaluation Reserve)	-	-	-	498944	-	-	-	496962
Earnings Per Share (Basic & Diluted) (Face value of Rs.2/- each)	6.30	13.31	9.10	48.88	6.81	13.69	9.15	49.64

**Notes:**  
 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on www.nseindia.com and www.bseindia.com and on Company website www.bkt-tires.com.

For Balkrishna Industries Limited  
 Sd/-  
**Arvind Poddar**  
 (Chairman & Managing Director)  
 DIN : 00089984

Date : 13<sup>th</sup> August, 2020  
 Place : Mumbai

**HEALTHCARE GLOBAL ENTERPRISES LIMITED**  
 CIN: L15200KA1998PLC023489  
 Registered Off: HCG Towers, # 8, P. Kalinga Rao Road, Sampangi Rama Nagar Bangalore - 560027  
 Corporate Off: Unity Building Complex, No. 3, Tower Block, Mission Road, Bangalore - 560027  
 Phone: +91 - 80 - 4660 7700, Fax: +91 - 80 - 4660 7748  
 e-mail: investors@hcgel.com; Website: www.hcgel.com

**HCG**  
 adding life to years

**NOTICE**

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the meeting of the Board of Directors of HealthCare Global Enterprises Limited ("the Company") will be held on Thursday, August 20, 2020 inter-alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results (both Standalone & Consolidated) of the Company for the quarter ended on June 30, 2020.

This information is also available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed and on the website of the Company (www.hcgel.com).

For HealthCare Global Enterprises Limited  
 Sd/-  
 Sunu Manoj  
 Company Secretary & Compliance Officer

Place: Bengaluru  
 Date: 12 August 2020

## TRENT LIMITED

A TATA ENTERPRISE

CIN: L24240MH1952PLC008951; Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001;  
 Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051;  
 Email Id: investor.relations@trent-tata.com; Tel: 022-67008090; Website: www.westside.com

### Statement of Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June 2020

₹ in Lakhs

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	For Quarter Ended		For the year ended on		For Quarter Ended		For the year ended on	
	30-06-2020	31-03-2020	30-06-2019	31-03-2020	30-06-2020	31-03-2020	30-06-2019	31-03-2020
	Unaudited	Refer Note 4	Unaudited	Audited	Unaudited	Refer Note 4	Unaudited	Audited
Total income from operations	14,920.70	76,206.44	80,308.91	333,435.79	30,304.84	88,546.83	82,390.35	363,540.67
Net Profit/(Loss) for the period/ year before tax and exceptional item	(18,220.94)	667.84	8,649.18	24,554.44	(23,153.11)	(3,666.34)	6,936.20	16,498.61
Net Profit/(Loss) for the period/ year before tax after exceptional item	(18,220.94)	665.24	8,649.18	24,551.84	(23,153.11)	(3,666.34)	6,936.20	16,498.61
Net Profit/(Loss) for the period/ year after tax after exceptional item	(13,945.94)	261.24	5,794.18	15,458.16	(18,404.12)	321.64	3,632.13	10,597.80
Other comprehensive Income for the period/year, net of tax	35.21	(135.90)	15.48	(254.00)	52.86	(450.81)	22.83	(598.18)
Total Comprehensive Income after tax for the period/ year	(13,910.73)	125.34	5,809.66	15,204.16	(18,351.26)	(129.17)	3,654.96	9,999.62
Paid-up equity share capital (Face Value of ₹ 1 per Equity Share)	3,554.87	3,554.87	3,323.17	3,554.87	3,554.87	3,554.87	3,323.17	3,554.87
Earning Per Share (of ₹ 1/- each) (not annualised) :								
(a) Basic	(3.92)	0.07	1.74	4.45	(4.99)	0.36	1.13	3.54
(b) Diluted	(3.92)	0.07	1.74	4.45	(4.99)	0.36	1.13	3.54

**Notes :**  
 1. The above is an extract of the detailed format of quarterly results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly financial results are available on the Stock Exchange Websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's website www.westside.com.  
 2. The above unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter ended 30<sup>th</sup> June 2020 were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board of Directors of the Company at its meeting held on 13<sup>th</sup> August 2020.  
 3. The exceptional item in the standalone financial results of the previous quarter and previous year relates to impairment of investments in Trent Global Holdings Limited (a wholly owned subsidiary of the Company).  
 4. The results of the quarter ended 31<sup>st</sup> March 2020 are the balancing figure between audited results in respect of full financial year and published year to date results up to third quarter of relevant financial year which were subjected to limited review by the statutory auditor of the Company.  
 5. The statutory auditor of the company have carried out limited review of the financial results and have issued an unmodified opinion.

For and on behalf of the Board of Directors  
 N.N.Tata  
 Chairman

Mumbai  
 13<sup>th</sup> August 2020

## Business at your finger tips

- Exclusive content, hand-picked by our editors
- Stay on top of your investments. Track your portfolio in real-time.
- Watch the industry and companies of your choice
- Curated newsletters – Market View, Personal Finance, Today's Special, BS Views
- 21 years of archival data
- Unlimited content access from all devices

**BS premium digital at ₹ 1499/year**

For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

**Business Standard**  
Insight Out

bsindia   
 bsindia   
 business-standard.com

## Bharat Petroleum Corporation Limited

(A Govt. of India Enterprise)

Regd. Office: Bharat Bhavan, 4 & 6, Currimbhoy Road, Ballard Estate, P.B. No.688, Mumbai - 400 001  
 CIN: L23220MH1952GOI008931  
 Phone: 022 2271 3000 / 4000 Fax: 2271 3874 email id : info@bharatpetroleum.in Website: www.bharatpetroleum.in

### EXTRACT FROM THE STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30<sup>th</sup> JUNE, 2020

(₹ in Crores)

Sl. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	30.06.2020	31.03.2020	30.06.2019
		Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited
1	Total Income from Operations	50,616.92	3,27,580.78	85,859.59	50,909.24	3,29,797.16	86,412.87
2	Net Profit for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,926.17	3,751.87	1,351.78	3,080.75	4,961.92	2,375.02
3	Net Profit for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	2,926.17	2,671.04	1,351.78	3,080.75	3,651.57	2,375.02
4	Net Profit for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	2,076.17	2,683.19	1,075.12	2,187.74	3,665.78	1,799.59
5	Net Profit for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items) attributable to Equityholders of the Parent	-	-	-	2,035.39	3,055.36	1,623.75
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	2,083.13	2,185.20	978.58	849.73	4,253.62	2,065.41
7	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)] attributable to Equityholders of the Parent	-	-	-	700.39	3,655.20	1,889.42
8	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- each)	1,966.88	1,966.88	1,966.88	1,966.88	1,966.88	1,966.88
9	Other Equity (Excluding Revaluation Reserves)	-	31,247.50	-	-	34,565.45	-
10	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (Basic and Diluted) (Not annualised)	10.56	13.64	5.47	10.35	15.53	8.26

**Notes:**  
 a) Previous period's figures have been regrouped, wherever necessary.  
 b) The above unaudited results of Bharat Petroleum Corporation Limited for the quarter ended 30<sup>th</sup> June 2020 have been approved by the Board of Directors in its meeting held on 13<sup>th</sup> August 2020.  
 c) The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Unaudited Financial Results are available on the Company's Website (http://www.bharatpetroleum.in) and Stock Exchange Websites (www.bseindia.com) and (www.nseindia.com).

For and on behalf of the Board of Directors  
 sd/-  
**N. Vijayagopal**  
 Director (Finance)  
 DIN: 03621835

Place : Mumbai  
 Date : 13<sup>th</sup> August 2020

www.bharatpetroleum.in

**HAR EK KAAM DESH KE NAAM**

**Kotak Mahindra Bank Ltd.**

Registered Office at: 27BKC , C 27, G Block , Bandra-Kurla Complex , Bandra (E), Mumbai – 400051 (Maharashtra)  
 Regional Office: 6th, Floor, Phase: 2, 27-BKC, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051 (Maharashtra)

### Publication of Notice regarding possession of property u/s 13(4) of SARFAESI Act 2002 r/w. Rule 8(1) thereunder.

Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) and in exercise of powers conferred under Sections 13 (2) and 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued to the under-mentioned borrowers on the dates mentioned against each account calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The borrowers/guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers/guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under sub section (4) of Section 13 of the SARFAESI Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the dates mentioned against the account.

The borrower(s)/guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Bank for an amount mentioned below and further interest thereon.

The borrower(s)/Guarantor(s)' attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset.

Name of Account/Borrower & address	Name of Proprietor/ Partners/ Guarantors/ Owner of property etc.	Description of the property mortgaged/ charged	Date of Demand Notice	Date of Possession	Amount Outstanding
1. Mr. Dworkadas Patel. (Borrower and Legal Hire of late Mr. Mahendra D Patel the Co-Borrower) Having office at Shop-cum-Godown No. A-8, Onion Potato Market, Sector 18, Vashi, Navi Mumbai-400705. And Residence at Navughar, Limbavali, Fali, Patel Vado, Village: Telnar, Takula: Kapadvanji, Dist: Kheda, Gujarat-387650.	1. Mrs. Neeta Mahendra Patel, (Guarantor and Legal Hire of late Mr. Mahendra D Patel the Co-Borrower) having Residence at Building No: 4, Flat No: 404, Sankeshwar Nagar, Dombivali East, District Thane, Maharashtra: 421201. 2. M/s Ma Khodiar Traders, Proprietress: Mrs. Neeta Mahendra Patel (Mortgagor/Property Owner) Having Office at Shop cum Godown No. A-8, Onion Potato Market, Sector 18, Vashi, Navi Mumbai-400705. 3. Mrs. Kamalaben Dworkadas Patel, (Legal Hire of late Mr. Mahendra D Patel the Co-Borrower) Having Residence at Navughar, Limbavali, Fali, Patel Vado, Village: Telnar, Takula: Kapadvanji, Dist: Kheda, Gujarat-387650.	All that piece and parcel of Shop-cum-Godown No. 8, in Block No A. adm. 68.75 Sq Mtrs or thereabouts on Ground Floor of the Building situated on land known as Plot No. 2 in Sector 19 out of Gat No. 796 in revenue Village of Turbhe, Taluka and District Thane and shown in red colour boundary line and bounded as follows, that is to say:- On or towards East by: S.C.G NO. A-9, On or towards West by: S.C.G NO. A-7, On or towards North by: Open Space, On or towards South by: 10.00 mtrs Wide Road. Together with all fixtures and fitting buildings and structures attached to the earth or permanently fastened to anything attached to earth, both present and future and all easementary/mamool rights and annexed thereto.	16/05/2019	10/08/2020	Rs.45,43,303.07/- (Rupees Forty Five Lakhs Forty Three Thousand Three Hundred Three and Seven Paise Only) as of 14 <sup>th</sup> May 2020 and further interest thereon.

Date: 14/08/2020  
 Place: Navi Mumbai  
 (Authorised Officer)  
**Kotak Mahindra Bank Ltd**

